

February 12, 2023

To,

National Stock Exchange of India Limited BSE Limited

Exchange Plaza, Bandra Kurla, Phiroze Jeejeebhoy Towers, Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Code: NSE: SMARTLINK BSE: 532419

Sub: Newspaper Publication pertaining to financial results of the Company

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper publication pertaining to the extract of the financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022.

The said extract of the financial results was published in Financial Express (English - All Edition), Times of India, (English - Goa Edition) and Pudhari, (Marathi - Goa Edition) Newspapers on February 11, 2023.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For SMARTLINK HOLDINGS LIMITED

URJITA DAMLE COMPANY SECRETARY

#### SMARTLINK HOLDINGS LIMITED

Registered Office: L-7, Verna Industrial Estate, Verna, Salcete, GA, 403722, IN | Land Phone: +91 832 2885400 | Fax: +91 832 2783395 investors@smartlinkholdings.com | www.smartlinkholdings.com

Corporate Office: CITIPOINT, 7th Floor, Unit No. B-702, Andheri-Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400059, INDIA

Land Phone: +91 22 4961 7068







# **FINANCIAL EXPRESS**

# Banks wary of startup lending

AJAY RAMANATHAN Mumbai, February 10

**BANKS ARE WARY** of lending to startups as the cashflows of many of these companies are uncertain. "There are multiple things that come into play when it comes to financing startups. It depends on the problem statement that you are trying to address, the field that you have chosen to build the business on, the experience that promoters have," Smita Bhagat, group head-government and institutional business, HDFC Bank, said.

The Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIT) defines a startup as one where the turnover of the entity for any of the financial years since incorporation has not exceeded ₹100 crore.

"From a credit quality point of view, it is uncomfortable. You may fund the company against its deposits. But pure unsecured funding to startups

Note

Date: February 10, 2023

Place: Ahmedabad

tends to be a risky proposition, credit wise. Our startup loan portfolio is negligible. Even if it is there, it will be against deposits from the startups," Dipak Gupta, joint managing director, Kotak Mahindra

Bank, said. "The entity should be working towards innovation, development or improvement of products or processes or services, or if it is a scalable business model with a high potential of employment generation or wealth creation," a DPIT notification said.

Profitable startups usually do not find it difficult to access bank credit. However, banks are wary of extending unsecured credit to companies that are not yet profitable.

Typically, the startups that

are yet to turn profitable receive loans against a collateral. This collateral is in the form of receivable discounting, which has lower risk for the lender. Some banks may also be willing to issue loans against physical collateral, such as the office space, say experts.

"Startups are extremely important for the country, and as you know India is becoming a hub for startups. However, they are very early-stage companies and have equity risks. So, to take equity risk and have

debt returns for the bank is not prudent. Of course where the startup has strong cash flows or other comforts like parentage, cash-generating business model, etc, we can look at it,"V Vaidyanathan, managing director and chief executive officer, IDFC FIRST Bank said.

As far as equity is concerned, mega deals in the Indian startup space fell 45% year-on-year (y-o-y) in 2022. Average ticket size of investment in Indian startups fell to \$18 million in 2022 from \$22 million in 2021.

"Since lending in India is collateral based and startups normally lack collateral as well as profitable financial history so it's tough to fund them through traditional banking channels. That's another reason that Indian banking sector needs to start offering cashflow based lending products as that will make start-ups eligible for bank products," Rohit Arora, CEO and co-founder, Biz2Credit, said.

# Zydus Foundation

Registered office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536 Khoraj (Gandhinagar), Nr. Vaishnodevi Circle, S. G. Highway, Ahmedabad 382 481.

		INR- Lakh						
r. o.	Particulars	3 Months ended 31/12/2022	Corresponding 3 Months ended 31/12/2021 in the previous year	Previous Year ended 31/03/2022				
4		Unaudited	Unaudited	Audited				
L	Total income from operations	3,510	1,819	7,572				
2	Surplus/[Deficit] after tax	886	(570)	(481)				
3	Total Comprehensive Income for the period after tax	886	(573)	(485)				
1	Paid-up equity share capital (Face value Rs. 10/-)	5	5	5				
5	Reserves excluding Revaluation Reserve (i.e. Other Equity) Net worth	A356	850	19,146 19,151				
7	Total outstanding Debt	16,000	18,500	18,500				
3	Debt Equity Ratio	0.79	1.11	0.97				
)	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.				
0	Interest Service Coverage Ratio	4.69	(1.53)	0.41				

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI [Listing Obligations and

Disclosure Requirements] Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter and Nine months ended on December 31, 2022 are available on the

Company's website: www.zydusfoundation.com and on the website of NSE [www.nseindia.com]. [2] The Company is a Section 8 Company, hence disclosure for EPS is not applicable.

By order of the Board, For Zydus Foundation

Jyotindra B. Gor

Director

DIN: 06439935

# zomato

**Zomato Limited (formerly known as Zomato Private Limited)** 

CIN: L93030DL2010PLC198141

Registered office- Ground Floor, 12A, 94 Meghdoot, Nehru Place, New Delhi - 110019, India Telephone- 011-40592373, Email- companysecretary@zomato.com, Website- www.zomato.com

Extract of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2022

			Quarter ended	- 8	Nine mon	ths ended	Year ended	
S.No.	Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income	21,216	18,308	12,597	55,344	33,373	46,873	
2	Net loss for the period (before tax and exceptional items)	(3,637)	(2,605)	(3,830)	(8,102)	(11,664)	(15,179)	
3	Net loss for the period before tax (after exceptional items)	(3,637)	(2,605)	(672)	(8,102)	(8,611)	(12,205	
4	Net loss for the period after tax (after exceptional items)	(3,466)	(2,508)	(672)	(7,834)	(8,628)	(12,225	
5	Total comprehensive loss for the period/year	(3,431)	(3,016)	(700)	(9,072)	(8,729)	(12,203	
6	Paid-up share capital	8,358	8,337	7,638	8,358	7,638	7,643	
7	Other equity¹ as on March 31, 2022						1,57,412	
8	Loss per share (INR) <sup>2</sup> (face value of INR 1 each)							
	(a) Basic	(0.42)	(0.31)	(0.08)	(0.98)	(1.20)	(1.67	
	(b) Diluted	(0.42)	(0.31)	(0.08)	(0.98)	(1.20)	(1.67	

<sup>1</sup>The Company does not have any revaluation reserve. <sup>2</sup>EPS is not annualised for the quarter and nine months ended December 31, 2022, quarter ended September 30, 2022 and quarter and nine months ended December 31, 2021.

## Notes:

(a) Exceptional item includes:

INR million

		Quarter ended		Nine mor	ths ended	Year ended	
Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Gain on sale /disposal of investment including foreign currency translation reserve on foreign subsidiaries sold / disposed off during the period	-		3,158	-	3,212	3,227	
Loss on account of movements in foreign exchange rate in one of the Company's subsidiary operating in a hyperinflationary economy	-	-		-	(159)	(253)	
Total	-	-	3,158	-	3,053	2,974	

## (b) Standalone information:

Date: February 9, 2023

Place: Gurugram

INR million

		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended	
Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total income	14,163	13,755	10,863	40,961	29,467	41,085	
Net profit/ (loss) for the period (before tax and exceptional items)	618	118	(3,247)	(645)	(9,759)	(12,688)	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional items)	618	118	(993)	(645)	(8,043)	(10,978)	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional items)	616	117	(993)	(648)	(8,043)	(10,980)	

(c) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.zomato.com).

> For and on behalf of the board of director of Zomato Limited (formerly known as Zomato Private Limited)

Sd/-

**Deepinder Goval Managing Director and Chief Executive Officer** (DIN-02613583)

# Nabfid may raise ₹5,000 crore via bonds

**FE BUREAU** 

Mumbai, February 10

**NATIONAL BANK FOR Financing Infra**structure Development (Nabfid) is planning to raise ₹5,000 crore via bond issuances in first quarter of the next financial year, Rajkiran Rai G, MD of the infra financier, said.

"The government has infused

₹20,000-crore capital and ₹5,000 crore in grant. Right now, we have ₹25,000 crore in the kitty, we are comfortable for March," ised by Assocham.

he said on the sidelines of an event organ-The lender is currently undergoing rating exercise which will be completed by the first week of March, Rai said. The infra

financier has a loan pipeline of ₹40,000-

50,000 crore, which are under various

stages of processing. Of ₹50,000 crore, final sanctions for loans of around ₹5,000 crore and one disbursement of ₹500 crore have happened so far, he said.

Meanwhile, India Infrastructure Finance Company is planning to raise ₹1,000 crore through green infrastructure bonds and ₹1,500 crore via infra bonds, Pawan Kumar, deputy managing director, said.

#### **Lemon Tree Hotels Limited**

(CIN:L74899DL1992PLC049022)

Regd. Off.: Asset No. 6, Aerocity Hospitality District

New Delhi -110037 | Tel.: +91-11-4605 0101 Fax: +91-11-4605 0110 | Email: sectdeptt@lemontreehotels.com

www.lemontreehotels.com

#### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(₹ In Lakhs, except per share data)

		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended	
Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income	23,410.81	19,743.39	14,600.64	62,383.31	28,910.46	41,627.00	
Profit/(Loss) before tax	5,920.48	2,496.53	(321.27)	10,487.22	(10,516.33)	(14,459.23)	
Net profit/(Loss) after taxes and Non- controlling interest	3,997.26	1,676.84	(187.34)	7,059.26	(6,281.26)	(8,743.39)	
Total comprehensive Income/ (loss) for the year after Non-controlling interest	4,003.56	1,682.46	(186.99)	7,078.55	(6,280.21)	(8,717.22)	
Paid-up equity share capital (face value ₹10 per share)	79,154.85	79,145.78	79,061.69	79,154.85	79,061.69	79,081.33	
Other equity (including non-controlling nterest)						60,806.55	
Earnings /(Loss) per share (face value of the Share of Rs. 10 each) (EPS for the quarter and nine months ended periods are not annualised)						Countries Consumble III	
(A) Basic	0.51	0.21	(0.02)	0.89	(0.79)	(1.11)	
(B) Diluted	0.51	0.21	(0.02)	0.89	(0.79)	(1.11)	

1. The results for the quarter are not indicative of a full year's working due to the seasonal nature of the Indian Hotel Industry.

2. The consolidated unaudited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on February 09, 2023 and February 10, 2023 respectively.

Quarter ended

3. Key standalone Financial Results Information:

Nine months ended Year ended December March 31, 2021 31, 2022 (Unaudited) (Audited)

(₹ In Lakhs)

December December September December **Particulars** 30, 2022 31, 2021 31, 2022 31, 2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income 21,537.41 13,217.41 8,181.75 6,808.72 4,664.12 9,299.01 Profit/(Loss) before tax 3,411.67 1.820.81 389.11 7.080.94 (1.893.52)(2,260.76)Net Profit/(Loss) after tax 2,411.38 1,293.54 275.93 5,016.26 (1,342.76)(1,605.78)Total comprehensive income/(loss) 2,412.53 1,294,70 275.10 5,019.71 (1.345.26)(1,601.18)The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with Stock exchanges under Regulation

33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited results is available on the Stock exchanges websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.lemontreehotels.com. By order of the Board

for Lemon Tree Hotels Limited

Place: New Delhi Date: February 10, 2023

Patanjali G. Keswani (Chairman & Managing Director) DIN: 00002974

# SMARTLINK HOLDINGS LIMITED

CIN: L67100GA1993PLC001341

Registered office: Plot No. L-7, Verna Industrial Estate, Verna, Goa - 403 722

Website: www.smartlinkholdings.com

#### EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2022

(₹ in Lakhs)

Particulars			ended 31.12.2021	ended 31.12.2022	Nine-month ended 31.12.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)
Total income from operations (net)	3,766.60	4,680.18	1,776.92	11,307.64	5,176.67	7,950.18
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	60.86	26.96	90.45	141.22	360.07	738.53
Net Profit / (Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items before tax)	2,152.43	26.96	90.45	2,232.79	360.07	738.53
Net Profit / (Loss) after taxes, after extraordinary items	1,751.12	(8.45)	162.78	1,743.58	463.14	1,031.60
Total Comprehensive income for the period	1,749.18	(10.38)	164.52	1,737.77	468.35	1,017.92
Equity Share Capital	199.50	199.50	199.50	199.50	199.50	199.50
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet of previous year)		N.A.	N.A.	N.A.	N.A.	15,928.73
Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 2/- each)						
Basic and Diluted	17.55	(0.02)	1.67	17.56	4.47	9.90
Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 2/- each)						
Basic and Diluted	17.55	(0.02)	1.67	17.56	4.47	9.90

Key standalone financial information is given below:

(₹ in Lakhs)

Particulars	ended 31.12.2022	ended 30.09.2022	ended 31.12.2021	ended 31.12.2022	Nine-month ended 31.12.2021 (Unaudited)	ended 31.03.2022
Income from Operations	293.94	222.29	190.15	669.46	713.94	909.37
Profit / (Loss) Before Tax	2,185.71	(1.86)	(12.45)	2,119.48	118.87	2,937.56
Profit / (Loss) After Tax	1,807.94	37.19	(9.06)	1,772.02	85.70	2,895.35
Total Comprehensive income for the period	1.807.38	36.63	(7.32)	1.770.34	90.91	2.893.03

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites.

https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/8106e5c4-278b-4d93-8c7f-2a72e97ed0a0.pdf

https://archives.nseindia.com/corporate/Smartlink\_OutcomeBoardMeeting09022023\_09022023135524.pdf

For and on behalf of the Board

K. R. Naik **Executive Chairman** DIN: 00002013

Place : Mumbai Date: 9th February, 2023





# 'When I'm among you, I'm your family,' PM tells Dawoodi Bohras

# Modi Hails Community's **Achievements**

Mohammed.Wajihuddin @timesgroup.com

Mumbai: Prime Minister Narendra Modi on Friday said he sees himself as a family member of the Dawoodi Bohras and lauded the strides the community has made in the fields of education, business and entrepreneurship.

"When I am among you, I am neither chief minister nor Prime Minister: I am your family. I have known four generations of the Syedna. The late Syedna Mohammed Burhanuddin too had blessed me." Modi said, after inaugurating the Marol campus of Aljamea-



STRENGTHENING BONDS: PM Modi interacts with Dawoodi Bohra community members during the inauguration of the new campus of Aljamea-tus-Saifiyah at Marol on Friday

tus-Saifiyah, a premier institute of the Dawoodi Bohra community. The institute has campuses at Surat, Karachi and Nairobi. Patron of the Jamea (institution) and spiritual head of the Dawoodi Bohras, Syedna Mufaddal Saifuddin, presided over the ceremony which was attended by chief minister Eknath Shinde, depu-

ty chief minister Devendra Fadnavis, a few diplomats and community members.

Earlier in the day, Modi flagged the CSMT-Solapur and CSMT-Sai Nagar Shirdi Vande Bharat Express trains from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, and 'remotely' inaugurated two arms of the Santacruz-Chembur Link Road ex-

tension project and Kurar underpass on Western Express Highway.

Modi said during the Dandi March, Mahatma Gandhi had stayed in a "beautiful" bungalow, Saifee Villa. The late Syedna Taher Saifuddin had later gifted the bungalow to the nation on former PM Jawaharlal Nehru's request. It is now a memorial, which Modi had inaugurated a couple of years ago.

Modi said he has always enjoyed the love and affection of the Bohras and whenever he is visiting other countries. members of the community come to meet him.

Congratulating the Syedna and members of the community for opening the Mumbai campus of Jamea, Modi said Dawoodi Bohras, who believe in development and legacy, have moved with the times and have always valued education, including for girls.

# **Himanta invites DiCaprio to visit** Kaziranga park

Guwahati: After Hollywood actor Leonardo DiCaprio praised the Asgovernsam ment for ensuring zero poach-

horned rhinoceros at Kaziranga National Park, a Unesco World Heritage Site, chief minister Himanta Biswa Sarma invited the Academy Award-winning actor to the state and the park, reports Prabin Kalita. "Preserving wildlife is inte-

ing of the one-

gral to our cultural identity. We are dedicated to persevering and safeguarding our rich cultural heritage. Thank you for your kind words, @LeoDiCaprio, and I extend a warm invitation to you to visit @kaziranga and Assam," Himanta tweeted. Known for its powerful Twitter messages against social evils, Assam police, which along with the state forest department worked to protect the iconic animal, also sent out a tweet to the Titanic hero.

# **Cong MP suspended for remainder** of session for filming RS proceedings

New Delhi: Rajya Sabha chairperson Jagdeep Dhankhar on Friday suspended Congress member Rajani Ashokrao Patil for the remainder of the ongoing Budget session for filming house proceedings, after a motion moved by the treasury benches was adopted even though opposition parties called for a proper inquiry before any hasty action.

Dhankhar said Patil would remain suspended, subject to a report submitted for consideration of the House by the privileges committee that would probe episode. Patilsaid it was not fair to give such apunishment as she had not done anything deliberately, while also accusing the BJP of "humiliating" someone like her who comes fromfreedom fighters' family. TNN





India's favourite international gaming and conference show is back with a vengeance. See the universe of gaming thrills, chills and fills in one place, at India Gaming Show 2023.





16-18 February 2023 | Pragati Maidan, New Delhi, India

www.gamingshow.in



Scan QR code for Free visitor registration

# Shah: Momentum gained by UP is auspicious for India's growth

TIMES NEWS NETWORK

Lucknow: Praising CM Yogi Adityanath's UP for its transformation from one of the "Bimaru" states to the "engine of the country's growth", PM Modi said at the inaugural session of the three-day Global Investors Summit here on Friday, "If India is attaining the status of a bright spot for the entire world, then UP is providing the much-needed energy and driving its growth."

Union home minister Amit Shah invoked a law of physics to highlight how BJPgoverned UP had attained "momentum" in all respects because it had "both mass and velocity". "The momentum gained by UP is auspicious for the country's growth," he said.

Defence minister Rajnath Singh, who is also the Lucknow MP, accused erstwhile governments run by parties now in the opposition of creating roadblocks for trade and industry with their "pseudosecularism".

"Even existing industries



PM Narendra Modi said under CM Yogi Adityanath, UP had gone from being a 'Bimaru' state to being an engine of the country's growth

# India stands firmly with Turkiye: PM

M Narendra Modi on Friday reiterated that India stands firmly with the people of Turkiye and continues its help in saving lives and property in the earthquake-hit country. "Our teams are working day and night as a part of 'Operation Dost'. They will keep giving their best to ensure maximum lives and property are saved. In this critical time, India stands firmly with the people of Turkiye," he tweeted in response to a tweet by MEA spokesperson Arindam Bagchi, sharing a glimpse of rescue operations by the Indian contingent. TNN

were pushed into crisis-like situations. Then came a time when despite having all the

resources, people hesitated to go into trade and commerce," he said.

# Ambani, Birla to make huge investments in UP TIMES NEWS NETWORK

Lucknow: The opening day of UP Global Investors Summit on Friday saw several tycoons of India Inc coming up with big investment plans for the state. Calling Uttar Pradesh the "centre of hope for all of India, like India had become hope for the entire world", Reliance Industries chairperson Mukesh Ambani announced an investment of Rs 75,000 crore in the state over the next five years.

"UP's 'swarnim yug' (golden era), has begun," he said. The investment, in largely Reliance Retail and renewable energy, will generate over one lakh jobs, Ambani said, adding that Reliance



Global Investors Summit in Lucknow on Friday

Retail will revolutionise thousands of small stores and kiranas, enabling them to earn and grow more. It will also increase its sourcing of a wide range of agriculture and non-agro products.



Applications are invited from Indian Nationals for the posts of Professor/Associate Professor/Assistant Professor in Architecture 8 allied Departments & Planning and Allied Departments. Eligibility criteria and other details are available on Institute website spabhopal.ac.in. Last date for Receipt of hard copy of application form is 10.04.2023. Registrar


# Rajasthan CM reads out last year's Budget proposals for 8 mins

Bhanupratap.Singh @timesgroup.com

Jaipur: Rajasthan CM Ashok Gehlot unwittingly read out excerpts from last year's state Budget in the assembly for around eight minutes on Friday before the unprecedented bungle was brought to his notice, turning what was to be a showcase for his "Bachat, Rahat, Badhat" pitch into an occa- Budget erroneously 'crept in'. BJP sion for BJP to question if he was fit to govern the state.

The bedlam resulting from Gehlot's gaffe led to the House being adjourned twice for 30 and 15 minutes each, and the Budget proceedings being delayed by an hour and a half overall. Amid allegations that the state Budget for 2023-24 had been "leaked", the chief minister apologised for what he said was a "human error" and resumed his speech, this time from the correct document.

Gehlot hadn't realised he was reading out old Budget proposals until Congress chief whip Mahesh Joshi, who was apparently tipped about it by one of the CM's OSDs, interrupted him. Nobody else in the House seemed to have known till then that the CM talking about increasing workdays under the rural employment



Gehlot said a page from last year's questioned his 'fitness' to be CM

guarantee scheme as part of pandemic relief was a highlight of the 2022-23 Budget.

The revelation instantly brought the opposition benches to life, replacing the so far muted scepticism about Gehlot's last Budget before assembly polls living up to Congress's hype. As BJP members rushed to the well of the House in protest against a suspected "Budget leak", Speaker CP Joshi adjourned the session from

Former CM Vasundhara Raie issued two video statements through a WhatsApp group, first asking "how safe the state can be in the hands of a CM who can read an old Budget without realising it" and then blaming "bungling within the government" for it.

# NORTH GOA PLANNING AND DEVELOPMENT AUTHORITY

Archidiocese Bldg., 1st Floor, Mala Link Road, Panaji - Goa Ref. no. NGPDA/ ODP /CCANP/3085/2023 Date: 10.02.2023

**PUBLIC NOTICE** 

Whereas the Government has approved the Outline Development Plan for Calangute-Candolim Planning Area- 2025 and Outline Development Plan for Arpora- Nagoa- Parra Planning Area - 2030.

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub- section (1) of section 37 of the Goa Town and Country Planning Act 1974, vide ref. no. NGPDA/ODP/CCANP/2404/2022 dated 13-12-2022 published in the Official Gazette Series III No. 37 dated 15-12-2022 which shall come in the operation under section 37 (3) of Town and Country planning Act 1974. The said ODPs are subject to the provisions of "the Goa Land Development & Building Construction Regulations, 2010" as amended from time to time. The said plan may be inspected in the office of the North Goa Planning and MEMBER SECRETARY Development Authority, Panaji. NORTH GOA PDA

Office of the

Seen

Tel:2662207/ 2662218 Fax:2662895

QUEPEM MUNICIPAL COUNCIL

QUEPEM-GOA No. QMC/MUN/ADMN/2022-23/435

Dated: 9.2.23 **AUCTION NOTICE** 

The Auction will be held for collection of Sopo fees from the markets and the fairs in the Quepem Municipal area including Quepem Municipal markets for the period from 01/04/2023 to 31/03/2024 as per the schedule of approved rates. The initial bid will be of Rs. 15,00,000/- (Excluding GST) Form of Fees...... Rs. 5,000/- (Not refundable)

The earnest money deposit is Rs. 30,000/- (DD) The application for the sopo collection fees to reach in this Office on 20/02/2023 up to 1.00 p.m. along with fees of form and EMD amount in favour Quepem Municipal Council of Demand Draft. The terms and conditions schedule of rates and other documents can be obtained from the Quepem Municipal Council on 22/02/2023 up to 3.00 p.m. The participants should be present along with form for open auction in the Municipal hall of

Sd/-(Suchita Shirwaikar) Chairperson, Quepem Municipal Council (Madhu G. Narvekar) Chief Officer

# JUST LIKE THAT AJIT NINAN

### Quepem Municipal Council DI/Advt/2000/2023 NATIONAL INSTITUTE OF BIOLOGICALS

(Ministry of Health & Family Welfare Govt. of India)

Quepem Municipal Council 27/02/2023 at 11.00 a.m. sharp.

A-32, Sector-62, Institutional Area, Phase-II, NOIDA-201309, U.P. E-mail: info@nib.gov.in, Website: www.nib.gov.in No. A.2-74/2022-NIB Dated: 03.02.2023 The National Institute of Biologicals, an autonomous institution under the Ministry of Health & Family Welfare, Government of India is premier Scientific Organization and Centre Excellence to ensure quality of vaccines and biologicals in the country.

S.	Posts	No. of	Scale of pay	Max. Age	Category				
No.		Posts	Scale of pay	Limit	SC	ST	OBC	UR	EWS
1.	Scientist Grade-I	01 (One)	Pay Matrix Level-13 Rs.123100-215900/-+ NPA for medical personnel	50-Years		íž.	2	01	33
2.	Scientist Grade-III		Pay Matrix level-10 Rs.56100-177500+ NPA for medical personnel	35-Years	36	-	-	01	•
3.	Jr. Scientist		Pay Matrix level-7 Rs.44900-142400	30-Years	<b>5</b> 3	-	01	02	01
4.	Laboratory Technician	11 C - 1 C -	Pay Matrix level-6 Rs.35400-112400	30-Years	#1	:	-	1250	01
5.	Administrative Assistant		Pay Matrix level-6 Rs.35400-112400	30-Years	Ħ	-	01	348	ж
6.	Jr. Hindi Translator	A CONTRACTOR OF THE SECOND	Pay Matrix level-6 Rs.35400-112400	30-Years	*	-	*	01 (PWD- OH)	

The detailed advertisement is available in the Employment News Paper/Rozgar Samachar dated 25.02.2023 and also on the NIB website www.nib.gov.in. The application can be downloaded Director

# SMARTLINK HOLDINGS LIMITED

Meet and Greet

CIN: L67100GA1993PLC001341 Registered office: Plot No. L-7, Verna Industrial Estate, Verna, Goa - 403 722 Website: www.smartlinkholdings.com

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

Particulars			ended 31.12.2021	ended	Nine-month ended 31.12.2021 (Unaudited)	ended
Total income from operations (net)	3,766.60	4,680.18	1,776.92	11,307.64	5,176.67	7,950.18
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	60.86	26.96	90.45	141.22	360.07	738.53
Net Profit / (Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items before tax)	2,152.43	26.96	90.45	2,232.79	360.07	738.53
Net Profit / (Loss) after taxes, after extraordinary items	1,751.12	(8.45)	162.78	1,743.58	463.14	1,031.60
Total Comprehensive income for the period	1,749.18	(10.38)	164.52	1,737.77	468.35	1,017.92
Equity Share Capital	199.50	199.50	199.50	199.50	199.50	199.50
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet of previous year)	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	15,928.73
Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 2/- each)				8		
Basic and Diluted	17.55	(0.02)	1.67	17.56	4.47	9.90
Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 2/- each)					)3	
Basic and Diluted	17.55	(0.02)	1.67	17.56	4.47	9.90

Key standalone financial information is given below:

(₹ in Lakhs)

Particulars		ended 30.09.2022	ended 31.12.2021	ended 31.12.2022	Nine-month ended 31.12.2021 (Unaudited)	ended 31.03.2022
Income from Operations	293.94	222.29	190.15	669.46	713.94	909.37
Profit / (Loss) Before Tax	2,185.71	(1.86)	(12.45)	2,119.48	118.87	2,937.56
Profit / (Loss) After Tax	1,807.94	37.19	(9.06)	1,772.02	85.70	2,895.35
Total Comprehensive income for the period	1,807.38	36.63	(7.32)	1,770.34	90.91	2,893.03

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites.

https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/8106e5c4-278b-4d93-8c7f-2a72e97ed0a0.pdf

https://archives.nseindia.com/corporate/Smartlink\_OutcomeBoardMeeting09022023\_09022023135524.pdf

For and on behalf of the Board

K. R. Naik **Executive Chairman** 

DIN: 00002013

Place : Mumbai Date: 9th February, 2023



#### स्मार्टलिंक होल्डींग्ज लिमिटेड

सीआयएन : L67100GA1993PLC001341

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं. एल-७, वेर्णा इंडस्ट्रीयल इस्टेट, वेर्णा, गोवा -४०३७२२

वेबसाईट : www.smartlinkholdings.com

३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या वर्षेअखेर तिमाही आणि नऊमाहीसाठीचा एकत्रित अलेखापरिक्षीत (अनऑडीटेड)

आर्थिक परिणामांच्या स्टेटमेंटचा सारांश

(रु. लाखात)

तपशील	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२१ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष (लेखापरिक्षीत)
व्यवहारातून झालेली एकूण मिळकत (निव्वळ)	३,७६६.६०	४,६८०.१८	१,७७६.९२	११,३०७.६४	५,१७६.६७	७,९५०.१८
कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष वस्तू)	६०.८६	२६.९६	९०.४५	१४१.२२	७०.०७	७३८.५३
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व अपवादात्मक आणि/किंवा विशेष वस्तूनंतर	२,१५२.४३	२६.९६	९०.४५	२,२३२.७९	७०.०३६	७३८.५३
नव्वळ नफा/(तोटा) करांनंतर, असामान्य वस्तूंनंतर	१,७५१.१२	(८.४५)	१६२.७८	१,७४३.५८	४६३.१४	१,०३१.६०
कालावधीसाठी एकूण व्यापक मिळकत	१,७४९.१८	(१०.३८)	१६४.५२	७७.७६७,९	४६८.३५	१०१७.९२
समभाग भांडवल	१९९.५०	१९९.५०	१९९.५०	१९९.५०	१९९.५०	१९९.५०
राखीव (गेल्या वर्षीच्या ताळमेळात (बॅलन्सशीट) दाखवण्यात आल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून	नाही	नाही	नाही	नाही	नाही	१५,९२८.७३
दर शेअर मिळकत (असामान्य वस्तूंनंतर) (प्रत्येकी रू.२/-)						
बेसिक आणि डायल्युटेड	१७.५५	(0.09)	१.६७	१७.५६	8.89	9.90
दर शेअर मिळकत (असामान्य वस्तूंनंतर) (प्रत्येकी रू.२/-)						
बेसिक आणि डायल्युटेड	१७.५५	(0,03)	१.६७	१७.५६	8.80	9.90

महत्वाची स्टॅंडअलोन आर्थिक माहिती खाली दिली आहे :

(रु. लाखात)

तपशील	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२१ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष (लेखापरिक्षीत)
व्यवहारातून झालेली मिळकत	793.98	२२२.२९	१९०.१५	६६९.४६	७१३.९४	९०९.३७
करपूर्व नफा/(तोटा	२,१८५.७१	(१.८६)	(१२.४५)	२,११९.४८	११८.८७	२,९३७.५६
करोत्तर नफा/(तोटा)	१,८०७.९४	३७.१९	(९.०६)	१,७७२.०२	८५.७०	२,८९५.३५
कालावधीसाठी एकूण व्यापक मिळकत	१,८०७.३८	३६.६३	(७.३२)	१,७७०.३४	90.98	२८९३.०३

#### टीप :

वरील तिमाही आर्थिक परिणामांच्या स्टेटमेंटचा सारांश असून हा स्टॉक एक्सेंजमध्ये सेबीच्या नियम ३३ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स आणि डिसक्लोजर रिक्ठायरमेंट्स) नियम, २०१५ नुसार दाखल करण्यात आला आहे. तिमाही आर्थिक परिणामांचे संपूर्ण प्रारूप शेअर बाजाराच्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहे.

https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/8106e5c4-278b-4d93-8c7f-2a72e97ed0a0.pdf https://archives.nseindia.com/corporate/Smartlink\_OutcomeBoardMeeting09022023\_09022023135524.pdf

बोर्डसाठी आणि वतीने के. आर. नाईक कार्यकारी अध्यक्ष डीआयएन : ००००२०१३

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२३